

अथ दशमोऽध्यायः

दहावा अध्याय (विभूतियोग) छ्लोक १०-४२

**श्रीभगवानुवाच**

भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।

यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १०-१ ॥

अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = मह्णाले, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, प्रीयमाणाय = माझ्याबदल अत्यधिक प्रेम बाळगणाच्या, ते = तुझ्यासाठी, मे परमम् वचः = माझे परम रहस्य व प्रभाव युक्त वचन, यत् = जे, अहम् = मी, हितकाम्यया = तुझ्या हिताच्या घटीने, भूयः एव = पुन्हा एकदा, वक्ष्यामि = सांगतो, शृणु= ते तू ऐक ॥ १०-१ ॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण मह्णाले, हे महाबाहो अर्जुना, आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त महणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. ॥ १०-१ ॥

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।

अहमादिहि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ १०-२ ॥

अन्वयार्थ

मे = माझी, प्रभवम् = उत्पत्ती म्हणजे लीलेने प्रकट होणे हे, सुरगणा: न (विटुः) = देवतालोक जाणत नाहीत, (तथा) = तसेच, मर्हषयः न विटुः = मर्हिंजनसुद्धा जाणत नाहीत, हि = कारण, अहम् = मी, सर्वशः = सर्व प्रकारांनी, देवानाम् = देवतांचा, च = आणि, महर्षीणाम् = मर्हर्षी चा(सुद्धा), आदिः = आदिकारण आहे ॥ १०-२ ॥

अर्थ:-

माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना मर्हर्षी कारण मी सर्व प्रकारे देवांचे व मर्हर्षी चे आदिकारण आहे. ॥ १०-२ ॥

**यो मामजमनादिं च वेति लोकमहेश्वरम्।**

**असम्मूढः स मत्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ १०-३ ॥**

अन्वयार्थ

अजम् = अजन्मा म्हणजे वास्तवात जन्मरहित, अनादिम् = अनादी, च = आणि, लोकमहेश्वरम् = लोकांचा महान ईश्वर अशा, माम् = मला, यः = जो, वेति = तत्वतः जाणतो, सः = तो,

मर्त्येषु = मनुष्यांमधील, असमूढः = ज्ञानवान् पुरुष, सर्वपापैः  
= संपूर्ण पापांतून्, प्रमुच्यते = मुक्त होऊन जातो ॥ १०-३ ॥

अर्थ:-

जो मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि लोकांचा महान  
ईश्वर असे तत्वतः जाणतो, तो मनुष्यांत ज्ञानी असणारा सर्व  
पापांपासून मुक्त होतो ॥ १०-३ ॥

**बुद्धिज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।**

**सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०-४ ॥**

**अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।**

**भवन्ति भावा भूतानां मत एव पृथग्विद्याः ॥ १०-५ ॥**

अन्वयार्थ

बुद्धिः = निश्चय करण्याची शक्ती, ज्ञानम् = यथार्थ ज्ञान,  
असम्मोहः = असंमूढता, क्षमा = क्षमा, सत्यम् = सत्य, दमः =  
इंद्रियांना वश करून घेणे, शमः = मनाचा निब्रह, एव = तसेच,  
सुखम्-दुःखम् = सुख-दुःख, भवः अभावः = उत्पत्ति-प्रलय, च =  
आणि, भयम् अभयम् = भय-अभय. च = तसेच, अहिंसा =  
अहिंसा, समता = समता, तुष्टिः = संतोष, तपः = तप, दानम् =  
दान, यशः = कीर्ती, (च) = आणि, अयशः = अपकीर्ती, (इति ये)

= आसे जे, भूतानाम् = भूतांचे, पृथग्विद्याः = नाना प्रकारचे,  
भावाः = भाव हे, मतः एव = माझ्यापासूनच, भवन्ति = होतात ॥  
१०-४, १०-५ ॥

अर्थ:-

निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य,  
इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख-दुःख, उत्पत्ति-प्रलय, भय-  
अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती-अपकीर्ती, आसे  
हे भूतांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. ॥ १०-४,  
१०-५ ॥

**मर्हष्यः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।**

**मङ्गावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ १०-६ ॥**

अन्वयार्थ

येषाम् इमाः = ज्यांची ही, प्रजाः = संपूर्ण प्रजा, लोके =  
संसारात, (सन्ति) = आहे, (ते) = ते, सप्त = सात, मर्हष्यः =  
मर्हषी जन, पूर्वे = त्याच्यापासून असणारे सनक इत्यादी,  
चत्वारः = चौधे जण, तथा = तसेच, मनवः = खायभुव इत्यादी  
चौदा मनू हे, मङ्गावाः = माझ्या ठिकाणी भाव असणारे हे  
सर्वच्या सर्व, मानसाः = माझ्या संकल्पाने, जाताः = उत्पन्न  
झाले आहेत ॥ १०-६ ॥

अर्थ:-

सात महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकादिक, तसेच स्वायंभुव इत्यादी चौंदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. ॥ १०-६ ॥

एतां विभूतिं योगं च मम यो वेति तत्वतः ।

सोऽविकर्मपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ १०-७ ॥

अन्वयार्थ

मम = माझ्या, एताम् = या, विभूतिम् = परमैश्वर्यरूप विभूतीला, च = आणि, योगम् = योगशक्तीला, यः = जो पुरुष, तत्वतः = तत्वतः, वेति = जाणतो, सः = तो, अविकर्मपेन = निश्चल, योगेन = भक्तियोगाने, युज्यते = युक्त होऊन जातो, नात्र = याबाबतीत, संशयः न = कोणताही संशय नाही ॥ १०-७ ॥

अर्थ:-

जो पुरुष माझ्या या परमैश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वतः जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही. ॥ १०-७ ॥

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ १०-८ ॥

अन्वयार्थ

अहम् = मी वासुदेवच, सर्वस्य = संपूर्ण जगताच्या, प्रभवः = उत्पत्तीचे कारण आहे, (च) = आणि, मतः = माइयामुळेच, सर्वम् = सर्व जग, प्रवर्तते = सक्रिय होते, इति = अशाप्रकारे, मत्वा = जाणून, भावसमन्विताः = श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असणारे, बुधाः = बुद्धिमान भक्तजन, माम् = मज परमेश्वराला, भजन्ते = निरंतर भजतात ॥ १०-८ ॥

अर्थ:-

मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माइयामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे, असे जाणून श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराला नेहमी भजतात ॥ १०-८ ॥

**मत्त्विता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।**

**कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ १०-९ ॥**

अन्वयार्थ

मत्त्विता: = माइया ठिकाणी निरंतर मन लावलेले, मद्गतप्राणाः = माइया ठार्यी प्राण अर्पण करणारे भक्तजन (माइया भक्तीच्या

## ॥ सार्थ - श्रीमद्भगवद्गीता ॥

7

चर्चेत्या द्वारा), परस्परम् = एकमेकांना (माझ्या प्रभावाचा), बोधयन्तः = बोध करवीत, च = आणि (बुण व प्रभाव यांच्यासह माझेच), कथयन्तः च = कथन करीतच, नित्यम् = निरंतर, तुष्यन्ति = संतुष्ट होतात, च = आणि, माम् = मज वासुदेवामध्येच निरंतर, रमन्ति = रमतात ॥ १०-९ ॥

अर्थ:-

निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीत्या चर्चेने परस्परांत माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच बुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. ॥ १०-९ ॥

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्।

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१० ॥

अन्वयार्थ

सततयुक्तानाम् = माझे ध्यान इत्यादींमध्ये निरंतर लागलेल्या, तेषाम् = त्या, प्रीतिपूर्वकम् = प्रेमपूर्वक, भजताम् = भजणाऱ्या भक्तांना, (अहम्) = मी, तम् = तो, बुद्धियोगम् = तत्त्वज्ञानरूपी योग, ददामि = देतो, येन = की ज्यामुळे, ते = ते, माम् = मलाच, उपयान्ति = प्राप्त करून घेतात ॥ १०-१० ॥

अर्थ:-

त्या नेहमी माझे ध्यान वगैरैमद्ये मङ्ग झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञानरूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. ॥ १०-१० ॥

**तेषामेवानुकूपार्थमहमज्ञानजंतमः ।**

**नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ १०-११ ॥**

अन्वयार्थ

तेषाम् = त्यांच्यावर, अनुकूपार्थम् = अनुग्रह करण्यासाठी, आत्मभावस्थः = त्यांच्या अंतःकरणात वसलेला, अहम् एव = मी स्वतःच, (तेषाम्) = त्यांचा, अज्ञानजम् = अज्ञान-जनित, तमः = अंधकार, भास्वता = प्रकाशमय, ज्ञानदीपेन = तत्वज्ञानरूपी दिव्याचे द्वारा, नाशयामि = नष्ट करून टाकतो ॥ १०-११ ॥

अर्थ:-

त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञानरूप दिव्याने नाहीसा करतो. ॥ १०-११ ॥

**अर्जुनउवाच**

परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।

पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १०-१२ ॥

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा ।

असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १०-१३ ॥

अन्वयार्थ

अर्जुन = अर्जुन, उवाच = महणाला, परम् = परम, ब्रह्म = ब्रह्म,  
 परम् = परम, धाम = धाम, (च) = आणि, परमम् = परम, पवित्रम्  
 = पवित्र, भवान् = आपण आहात (कारण), शाश्वतम् =  
 सनातन, दिव्यम् = दिव्य, पुरुषम् = पुरुष, (तथा) = तसेच,  
 आदिदेवम् = देवांचाही आदिदेव, अजम् = अजन्मा, (च) =  
 आणि, विभुम् = सर्वव्यापी, त्वाम् = आपण आहात, (इति) =  
 असे, सर्वे ऋषयः = सर्व ऋषिण, आहुः = महणतात, तथा =  
 तसेच, देवर्षिः = देवर्षी, नारदः = नारद, (तथा) = तसेच,  
 असितः = असित, (च) = आणि, देवलः = देवल ऋषि, (तथा) =  
 तसेच, व्यासः = महर्षि व्यास सुद्धा महणतात, च = आणि,  
 स्वयम् एव = आपण स्वतःसुद्धा, मे = मला, ब्रवीषि = सांगता ॥  
 १०-१२, १०-१३ ॥

अर्थ:-

अर्जुनम्हणाला, आपण परम ब्रह्म, परम धाम, आणि परम पवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषिगण सनातन, दिव्य पुरुष, तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणाही मला तसेच सांगता. ॥ १०-१२, १०-१३ ॥

सर्वमेतदतं मन्ये यन्मां वदसि केशव।

न हि ते भगवन्न्यतिं विदुरेवान दानवाः ॥ १०-१४ ॥

अन्वयार्थ

केशव = हे केशवा, यत् = जे काही, माम् = मला, वदसि = तुम्ही सांगता, एतत् = हे, सर्वम् = सर्व, ऋतम् = सत्य (आहे असे), मन्ये = मी मानतो, भगवन् = हे भगवन्, ते = तुमच्या, व्यतिक्रिम् = लीलामय स्वरूपाला, न दानवाः विदुः = दानव जाणत नाहीत (आणि), न देवाः हि = देवसुद्धा जाणत नाहीत ॥ १०-१४ ॥

अर्थ:-

हे केशवा (अर्थात श्रीकृष्ण), जे काही मला आपण सांगत आहात, ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन् आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव. ॥ १०-१४ ॥

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।

भूतभावन भूतेषदेवदेवजगत्पते ॥ १०-१५ ॥

अन्वयार्थ

भूतभावन = हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या, भूतेष = हे भूतांच्या ईश्वरा, देवदेव = हे देवांच्या देवा, जगत्पते = हे जगाचे स्वामी, पुरुषोत्तम = हे पुरुषोत्तमा, त्वम् स्वयम् एव = आपण स्वतःच, आत्मना = स्वतः, आत्मानम् = स्वतःला, वेत्थ = जाणता ॥ १०-१५ ॥

अर्थ:-

हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. ॥ १०-१५ ॥

वकुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।

याभिर्विभूतिभिलोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १०-१६ ॥

अन्वयार्थ

याभिः = ज्या, विभूतिभिः = विभूतींच्या द्वारा, (त्वम्) = तुम्ही, इमान् = या सर्व, लोकान् = लोकांना, व्याप्य = व्यापून,

तिष्ठसि = रिथत आहात (त्या), दिव्याः आत्मविभूतयः = आपल्या दिव्य विभूती, अशेषेण = संपूर्णपणे, वरुम् = सांगण्यास, त्वम् हि = तुम्हीच, अर्हसि = समर्थ आहात ॥ १०-१६ ॥

अर्थ:-

मृणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात ॥ १०-१६ ॥

**कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।**

**केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १०-१७ ॥**

अन्वयार्थ

योगिन् = हे योगेश्वरा, अहम् = मी, सदा = निरंतर, परिचिन्तयन् = चिंतन करताना, कथम् = कोणत्या प्रकारे, त्वाम् = तुम्हांला, विद्याम् = जाणू च = आणि, भगवन् = हे भगवन्, केषु केषु = कोणत्या कोणत्या, भावेषु = भावांमध्ये, मया = माझ्याकडून, चिन्त्यः असि = चिंतन करण्यास योन्या आहात ॥ १०-१७ ॥

अर्थ:-

हे योगेश्वरा, मी कशापकरे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन् आपण कोणकोणत्या भावांत माझ्याकळून चिंतन करण्यास योव्या आहात? ॥ १०-१७ ॥

**विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन।**

**भूयः कथय तृस्मिंशृण्वतो नास्ति मेऽमृतम्॥ १०-१८ ॥**

**अन्वयार्थ**

जनार्दन = हे जनार्दना (अर्थात श्रीकृष्ण), आत्मनः = आपली, योगम् = योगशक्ती, च = आणि, विभूतिम् = विभूती, भूयः = आणखी, विस्तरेण = विस्तारपूर्वक, कथय = सांगा, हि = कारण (तुमची), अमृतम् = अमृतमय वचने, शृण्वतः = कितीछी ऐकताना, मे = माझी, तृस्मिः = तृस्मी न अस्ति = होत नाही म्हणजे ऐकण्याची उत्कंठा वाढते ॥ १०-१८ ॥

**अर्थ:-**

हे जनार्दना (अर्थात श्रीकृष्ण), आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा. कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृस्मी होत नाही. अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत राहाते. ॥ १०-१८ ॥

**श्रीभगवानुवाच**

हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।

प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १०-१४ ॥

अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = मणाले, कुरुश्रेष्ठ = हे कुरुश्रेष्ठ (अर्थात कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुन), हन्त = आता, दिव्याः आत्मविभूतयः = ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत (त्या), ते = तुझ्यासाठी, प्राधान्यतः = प्राधान्यपूर्वक, कथयिष्यामि = मी सांगेन, हि = कारण, मे = माझ्या, विस्तरस्य = विस्ताराचा, अन्तः = अंत, न अस्ति = नाही ॥ १०-१४ ॥

अर्थ:-

भगवान श्रीकृष्ण मणाले, हे कुरुश्रेष्ठ (अर्थात कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुन), आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत, त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन. कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. ॥ १०-१४ ॥

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयरिथतः ।

अहमादिश्च मद्यं च भूतानामन्त एव च ॥ १०-२० ॥

अन्वयार्थ

गुडाकेश = हे अर्जुना, सर्वभूताशयस्थितः = सर्व भूतांत्या हृदयांमध्ये स्थित असणारा, आत्मा = सर्वाचा आत्मा, अहम् = मी आहे, च = तसेच, भूतानाम् = सर्व भूतांचा, आटिः = आटी, मध्यम् = मध्य, च = आणि, अन्तः च = अंतसुद्धा, अहम् एव = मीच, (अस्मि) = आहे ॥ १०-२० ॥

अर्थ:-

हे गुडाकेशा (अर्थात अर्जुना), मी सर्व भूतांत्या हृदयात असलेला सर्वाचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आटी, मध्य आणि अंतर्ही मीच आहे. ॥ १०-२० ॥

आटित्यानामहं विष्णुज्योतिषां रविरंशुमान्।

मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ १०-२१ ॥

अन्वयार्थ

आटित्यानाम् = आटितीच्या बारा पुत्रांमध्ये, विष्णुः = विष्णु (च) = आणि, ज्योतिषाम् = ज्योतीमध्ये, अंशुमान् = किरण असणारा, रविः = सूर्य, अहम् = मी, अस्मि = आहे, (तथा) = तसेच, मरुताम् = एकोणपञ्जास वायुदेवतांचे, मरीचिः = तेज, (तथा) = तसेच, नक्षत्राणाम् = नक्षत्रांचा, शशी = अधिपती चंद्रमा, अहम् = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-२१ ॥

अर्थ:-

अदितीच्या बाया पुत्रांपैकी विष्णु मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. एकोणपन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. ॥ १०-२१ ॥

**वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।**

**इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ १०-२२ ॥**

अन्वयार्थ

वेदानाम् = वेदांमध्ये, सामवेदः = सामवेद, अस्मि = मी आहे, देवानाम् = देवांमध्ये, वासवः = इंद्र, अस्मि = मी आहे, इन्द्रियाणाम् = इंद्रियांमध्ये, मनः = मन, अस्मि = मी आहे, च = आणि, भूतानाम् = भूतांची, चेतना = चेतना म्हणजे जीवनशक्ती, अस्मि = मी आहे ॥ १०-२२ ॥

अर्थ:-

वेदांत सामवेद मी आहे, देवांत इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि भूतांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. ॥ १०-२२ ॥

**रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।**

वसूनां पावकश्चारिम मेरुः शिखरिणामहम् ॥ १०-२३ ॥

अन्वयार्थ

रुद्राणाम् = अकरा रुद्रांमध्ये, शङ्करः = शंकर, अस्मि = मी आहे, च = तसेच, यक्षरक्षसाम् = यक्ष आणि राक्षस यांमध्ये, वितोशः = धनाचा स्वामी कुबेर (मी आहे), वसूनाम् = आठ वसूंमध्ये, पावकः = अळ्ळी, अळम् अस्मि = मी आहे, च = आणि, शिखरिणाम् = पर्वतांमध्ये, मेरुः = मेरु पर्वत (मी आहे) ॥ १०-२३ ॥

अर्थ:-

अकरा रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षस यांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे. मी आठ वसूंमधला अळ्ळी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरु पर्वत आहे. ॥ १०-२३ ॥

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम्।

सेनानीनामहं स्फन्दः सरसामस्मि सागरः ॥ १०-२४ ॥

अन्वयार्थ

पुरोधसाम् = पुरोहितांमध्ये, मुख्यम् = मुख्य असा, बृहस्पतिम् = बृहस्पती माम् = मी आहे (असे), विद्धि = तू जाण, पार्थ = हे

पार्था (अर्थात् पृथापुत्र अर्जुन), सेनानीनाम् = सेनापतींमध्ये, रक्षदः = रक्षद, अहम् = मी आहे, च = आणि, सरसाम् = जलाशयांमध्ये, सागरः = समुद्र, अस्मि = मी आहे ॥ १०-२४ ॥

अर्थ:-

पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था (अर्थात् पृथापुत्र अर्जुन), मी सेनापतींमधला रक्षद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे. ॥ १०-२४ ॥

**महर्षीणां भृगुरहंगिरामरम्येकमक्षरम्।**

**यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ १०-२५ ॥**

अन्वयार्थ

महर्षीणाम् = महर्षी मध्ये भृगुः = भृगू अहम् = मी आहे, (च) = आणि, गिराम् = शब्दांमध्ये, एकम् अक्षरम् = एक अक्षर म्हणजे अँ कार, अस्मि = मी आहे, यज्ञानाम् = सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये, जपयज्ञः = जपयज्ञ, (तथा) = तसेच, स्थावराणाम् = स्थिर राहणान्यांमध्ये, हिमालयः = हिमालय पर्वत, अस्मि = मी आहे ॥ १०-२५ ॥

अर्थ:-

मी महर्षी मध्येभू गूआणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात अँ कार आहे. सर्व प्रकारत्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि सिथर राहणाच्यांमध्ये हिमातय पर्वत मी आहे. ॥ १०-२४ ॥

**अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।**

**गन्धर्वाणां वित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ १०-२६ ॥**

**अन्वयार्थ**

सर्ववृक्षाणाम् = सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थः = पिंपळ वृक्ष देवर्षीणाम् = देवर्षी मध्ये नारदः = नारद मुनी, गन्धर्वाणाम् = गंधर्वांमध्ये, वित्ररथः = वित्ररथ, च = आणि, सिद्धानाम् = सिद्धांमध्ये, कपिलः = कपिल, मुनिः = मुनी (मी आहे) ॥ १०-२६ ॥

**अर्थ:-**

सर्व वृक्षांत पिंपळ आणि देवर्षी मध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये वित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. ॥ १०-२६ ॥

**उच्चैः श्रवस्म॑ वानां विद्धि माममृतोद्गवम् ।**

**ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ १०-२७ ॥**

**अन्वयार्थ**

अश्वानाम् = घोड्यांमध्ये, अमृतोद्धवम् = अमृतात्यासहउत्पन्न होणारा, उच्चैःश्वसम् = उच्चैःश्रवा नावाचा घोडा, गजेन्द्राणाम् = श्रेष्ठ हर्तींमध्ये, ऐरावतम् = ऐरावत नावाचा हत्ती, च = तसेच, नराणाम् = मनुष्यांमध्ये, नराधिपम् = राजा, माम् = मी आहे असे, विद्धि = तू जाण ॥ १०-२७ ॥

अर्थ:-

घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हर्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. ॥ १०-२७ ॥

**आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।**

**प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पणामस्मि वासुकिः ॥ १०-२८ ॥**

अन्वयार्थ

आयुधानाम् = शस्त्रांमध्ये, वज्रम् = वज्रायुध, (च) = आणि, धेनूनाम् = गाई मध्ये कामधुक् = कामधेनू, अठम् = मी, अस्मि = आहे, प्रजनः = शास्त्रोक्त रीतीने संतानात्या उत्पत्तीचा हेतू असा, कन्दर्पः = कामदेव, अस्मि = मी आहे, च = तसेच, सर्पणाम् = सर्पांमध्ये, वासुकिः = सर्पराज वासुकी, अस्मि = मी आहे ॥ १०-२८ ॥

अर्थ:-

मी शस्त्रांमध्ये वज्र आणि गाई मध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पतीचे कारण कामदेव आहे आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. ॥ १०-२८ ॥

अनन्तश्चारिम् नागानां वरुणो यादसामहम् ।

पितृणामर्यमाचारिम् यमः संयमतामहम् ॥ १०-२९ ॥

अन्वयार्थ

नागानाम् = नागांमध्ये, अनन्तः = शेष नाग, च = आणि, यादसाम् = जलचर प्राण्यांचा अधिपती, वरुणः = वरुण देवता, अहम् = मी, अस्मि = आहे, च = तसेच, पितृणाम् = पितरांमध्ये, अर्यमा = अर्यमा नावाचा पितर, (तथा) = आणि, संयमताम् = शासन करणाऱ्यांमध्ये, यमः = यमराज, अहम् अस्मि = मी आहे ॥ १०-२९ ॥

अर्थ:-

मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुणदेव आहे आणि पितरांमध्ये अर्यमा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. ॥ १०-२९ ॥

प्रह्लादश्चारिम् दैत्यानांकालः कलयतामहम् ।

मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ १०-३० ॥

अन्वयार्थ

दैत्यानाम् = दैत्यांमध्ये, प्रह्लादः = प्रह्लाद, च = आणि, कलयताम् = गणना करणात्यांमध्ये, कालः = समय, अहम् = मी, अस्मि = आहे, च = तसेच, मृगाणाम् = पशुंमध्ये, मृगेन्द्रः = मृगराज सिंह, च = आणि, पक्षिणाम् = पक्ष्यांमध्ये, वैनतेयः = विनितापुत्र गरुड, अहम् = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-३० ॥

अर्थ:-

मी दैत्यांमध्ये प्रह्लाद आणि गणना करणात्यांमध्ये समय आहे. तसेच पशुंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी विनितापुत्र गरुड आहे. ॥ १०-३० ॥

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्।

ज्ञाषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्वी ॥ १०-३१ ॥

अन्वयार्थ

पवताम् = पवित्र करणात्यांमध्ये, पवनः = वायू (च) = आणि, शस्त्रभृताम् = शस्त्र धारण करणात्यांमध्ये, रामः = श्रीराम, अहम् = मी, अस्मि = आहे, ज्ञाषाणाम् = माशांमध्ये, मकरः =

मगर, अस्मि = मी आहे, च = तसेच, ऋतसाम् = नद्यांमध्ये,  
जाह्नवी = भागीरथी गंगा, अस्मि = मी आहे ॥ १०-३१ ॥

अर्थ:-

मी पवित्र करणाऱ्यांत वायू आणि शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहे.  
तसेच माशांत मगर आहे आणि नद्यांत भागीरथी गंगा आहे. ॥  
१०-३१ ॥

**सर्वाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन।**

**अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ १०-३२ ॥**

अन्वयार्थ

अर्जुन = हे अर्जुना, सर्वाणाम् = सृष्टीचा आदि: = आदी, च =  
आणि, अन्तः = अंत, च = तसेच, मध्यम् = मध्यसुद्धा, अहम् एव  
= मीच आहे, विद्यानाम् = विद्यांमध्ये, अध्यात्मविद्या =  
अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या, (च) = आणि, प्रवदताम् =  
परस्पर वाद करणाऱ्यांकडून, वादः = तत्त्वनिर्णयासाठी केला  
जाणारा वाद, अहम् = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-३२ ॥

अर्थ:-

हे अर्जुना सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मी आहे. मी  
विद्यांतील अध्यात्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद

करणान्यांमध्ये तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे. ॥  
१०-३२ ॥

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।

अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ १०-३३ ॥

अन्वयार्थ

अक्षराणाम् = अक्षरांमध्ये, अकारः = अकार, अहम् = मी आहे, च = आणि, सामासिकस्य = समासांमध्ये, द्वन्द्वः = द्वंद्व नावाचा समास, अस्मि = मी आहे, अक्षयः कालः = अक्षय असा काल, (तथा) = तसेच, विश्वतोमुखः = सर्व बाजूंनी तोंडे असणारा विराट-स्वरूप असा, (च) = आणि, धाता = सर्वांचे धारण-पोषण करणारा, अहम् एव = मीच आहे ॥ १०-३३ ॥

अर्थ:-

मी अक्षरांतील अकार आणि समासांपैकी द्वंद्व समास आहे. अक्षय काल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराटस्वरूप, सर्वांचे धारण-पोषण करणाराही मीच आहे. ॥ १०-३३ ॥

मृत्युःसर्वहरश्चाहमुद्वश्चभविष्यताम् ।

कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिमेधाधृतिः क्षमा ॥ १०-३४

॥

अन्वयार्थ

सर्वहृः = सर्वाचा नाश करणारा, मृत्युः = मृत्यू च = आणि,  
 भविष्यताम् = उत्पन्न होणाऱ्यांचा, उद्गवः = उत्पतीचा हेतू  
 अहम् = मी आहे, च = तसेच, नारीणाम् = स्त्रियांमध्ये, कीर्तिः =  
 कीर्ती, श्रीः = श्री, वाक् = वाणी, स्मृतिः = स्मृती, मेधा = मेधा,  
 धृतिः = धृती च = आणि, क्षमा = क्षमा, (अहम् अस्मि) = मी आहे  
 ॥ १०-३४ ॥

अर्थ:-

सर्वाचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या  
 उत्पतीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी,  
 वाणी, स्मृती, मेधा, धृतीआणि क्षमा मी आहे. ॥ १०-३४ ॥

**बृहत्सामतथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।**

**मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनांकुसुमाकरः ॥ १०-३५ ॥**

अन्वयार्थ

तथा = तसेच, साम्नाम् = गायन करण्यास योन्य अशा  
 श्रुतींमध्ये, बृहत्साम = बृहत्साम, अहम् = मी आहे, (च) = आणि,  
 छन्दसाम् = छंदांमध्ये, गायत्री = गायत्री छंद, (अहम्) = मी  
 आहे, मासानाम् = माहिन्यांमध्ये, मार्गशीर्षः = मार्गशीर्ष महिना,

(च) = आणि, ऋतूनाम् = ऋतूंमध्ये, कुसुमाकरः = वसंत, अहम् = मी, (अस्मि) = आहे ॥ १०-३४ ॥

अर्थ:-

तसेच गायन करण्याजोऽया वेदांमध्ये मी बृहत्साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यांतील मार्गशीर्ष महिना आणि ऋतूंतील वसंत ऋतू मी आहे. ॥ १०-३४ ॥

**द्यूतं छलयतामस्मिम तेजरतेजस्तिवनामहम्।**

**जयोऽस्मिम व्यवसायोऽस्मिम सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ १०-३६ ॥**

अन्वयार्थ

छलयताम् = छल करणाऱ्या खेळांमध्ये, द्यूतम् = द्यूत, (च) = आणि, तेजस्तिवनाम् = प्रभावशाली पुरुषांचा, तेजः = प्रभाव, अहम् = मी, अस्मि = आहे, (जेतृणाम्) = जिंकणाऱ्यांचा, जयः = विजय, अहम् = मी, अस्मि = आहे, (व्यवसायिनाम्) = निश्चय करणाऱ्यांची, व्यवसायः = निश्चयात्मिका बुद्धी, (च) = आणि, सत्त्ववताम् = सात्त्विक पुरुषांचा, सत्त्वम् = सात्त्विक भाव, अस्मि = मी आहे ॥ १०-३६ ॥

अर्थ:-

मी छल करणाऱ्यांतील दूत आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे. निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्त्विक पुरुषांचा सात्त्विक भाव मी आहे. ॥ १०-३६ ॥

**वृष्णीनां वासुदेवोऽस्मिपाण्डवानां धनञ्जयः ।**

**मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ १०-३७ ॥**

**अन्वयार्थ**

वृष्णीनाम् = वृष्णिवंशामध्ये वासुदेवः = वासुदेव महणजे मी खतः तुझा मित्र, पाण्डवानाम् = पांडवांमध्ये, धनञ्जयः = धनंजय महणजे तू मुनीनाम् = मुनींमध्ये, व्यासः = वेदव्यास मुनी, (च) = आणि, कवीनाम् = कवींमध्ये, उशना = शुक्राचार्य, कविः = कवी, अपि = सुद्धा, अहम् = मीच, अस्मि = आहे ॥ १०-३७ ॥

**अर्थ:-**

वृष्णिवंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी खतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय महणजे तू मुनींमध्ये वेदव्यास मुनी आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे. ॥ १०-३७ ॥

**दण्डो दमयतामस्मि नीतिरिमि जिगीषताम् ।**

**मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ १०-३८ ॥**

### अन्वयार्थ

दमयताम् = दंड करणाऱ्यांचा, दण्डः = दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती, (अहम्) अस्मि = मी आहे, जिगीषताम् = जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांची, नीतिः = नीती, अस्मि = मी आहे, गुह्यानाम् = गुप्त ठेवण्यास योग्य अशा भावांचे रक्षक असणारे, मौनम् = मौन, अस्मि = मी आहे, च = आणि, ज्ञानवताम् = ज्ञानी पुरुषांचे, ज्ञानम् = तत्त्वज्ञान, अहम् एव = मीच, (अस्मि) = आहे ॥ १०-३८ ॥

### अर्थ:-

दंड करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे, विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक मौन आणि ज्ञानवानांचे तत्त्वज्ञान मीच आहे. ॥ १०-३८ ॥

**यत्त्वापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन।**

**न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ १०-३९ ॥**

### अन्वयार्थ

च = आणि, अर्जुन = हे अर्जुना, सर्वभूतानाम् = सर्व भूतांचे, यत् = जे, बीजम् = उत्पत्तीचे कारण आहे, तत् आपि = ते सुद्धा, अहम्

एव = मीच आहे, (यतः) = कारण, मया विना = माझ्यांशिवाय,  
यत् = जे, स्यात् = असेल, असे, तत् = ते, चराचरम् = चर आणि  
अचर (असे कोणतेही), भूतम् न अस्ति = भूत नाही ॥ १०-३४ ॥

अर्थ:-

आणि हे अर्जुना, जे सर्व भूतांत्या उत्पत्तीचे कारण तेही मीच  
आहे. कारण असे चराचरातील एकही भूत नाही की, जे  
माझ्यांशिवाय असेल. ॥ १०-३४ ॥

**नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।**

**एष तूदेशतः प्रोक्तो विभूतेविस्तरोमया ॥ १०-४० ॥**

अन्वयार्थ

परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), मम = माझ्या,  
दिव्यानाम् = दिव्य, विभूतीनाम् = विभूतींना, अन्तः न अस्ति =  
अंत नाही, विभूतेः = (माझ्या स्वतःच्या) विभूतींचा, एषः = हा,  
विस्तरः = विस्तार, तु = तर (तुझ्यासाठी), मया = मी, उद्देशतः  
= एकदेशाने म्हणजे फार संक्षेपाने, प्रोक्तः = सांगितला आहे ॥  
१०-४० ॥

अर्थ:-

हे परंतपा (अर्थात् शत्रुतापना अर्जुना), माझ्या विभूतींचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला. ॥ १०-४० ॥

**यद्युद्भूतिमत्सत्त्वं श्रीमद्भिर्जितमेववा ।**

**तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोऽशसम्भवम् ॥ १०-४१ ॥**

**अन्वयार्थ**

यत् यत् एव = जी जी सुद्धा, विभूतिमत् = विभूतीने युक्त मण्णजे ऐश्वर्याने युक्त, श्रीमत् = कांतीने युक्त, वा = आणि, अर्जितम् = शक्तियुक्त अशी, सत्त्वम् = वस्तू आहे, तत् तत् = ती ती, मम = माझ्या, तेजोऽशसम्भवम् एव = तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती आहे असे, त्वम् = तू, अवगच्छ = जाणून घे ॥ १०-४१ ॥

**अर्थ:-**

जी जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे, ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज. ॥ १०-४१ ॥

**अथवा बहुनैतेनकिं ज्ञातेन तवार्जुन ।**

**विष्टभ्याहमिदं कृत्वनमेकांशेनस्थितो जगत् ॥ १०-४२ ॥**

**अन्वयार्थ**

अथवा = अथवा, अर्जुन = हे अर्जुना, एतेन = हे, बहुना = पुष्कळ, ज्ञातेन = जाणून, तत्व = तुला, किम् = काय प्रयोजन आहे, इतम् = हे, कृत्स्नम् = संपूर्ण, जगत् = जग, एकांशेन = फक्त एका अंशाने, विष्टभ्य = धारण करून, अहम् = मी, स्थितः = स्थित आहे ॥ १०-४२ ॥

अर्थ:-

किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशास्त्रीत्वा केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. ॥ १०-४२ ॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां  
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम  
दशमोऽध्यायः ॥ १० ॥

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी  
उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण  
आणि अर्जुनचांच्या संवादातील विभूतियोग नावाचा हा दृष्टावा  
अध्याय समाप्त झाला. ॥ १० ॥

---